

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि./यु. ३/३८१/२२
टोकन नं. ४१२०२२०००१९४२२
दि. १४/११/२०२२

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 23AI020184400

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तितवात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करणेत येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देणेस प्रथम पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 23AI020184400 अन्वये (जुना क्र. २३/) नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देणेस प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून KANAYALAL S. THAKUR नोंद असून एकुण क्षेत्रफळ

अर्जदार श्रीम. माया कन्हैयालाल ठाकुर रा. बॅ.नं. ५४६, शॉप नं.१, उल्हासनगर-२ यांनी दि. ०२/११/२०२२ रोजी सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रती जोडल्या आहेत.

१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२ करिता
२. चंदर कन्हैयालाल ठाकुर / काजल अर्जुन रामरखियानी / ज्योती हासो करनानी व श्रीम. माया कन्हैयालाल ठाकुर यांचे दरम्यान रिलीजडीड नोटरी नं. ९६४ दि. ०३/१०/२०२२ ची छायांकीत प्रत.
३. कन्हैयालाल सुगनलाल ठाकुर यांचे दि. २४/०९/२०१९ रोजीचे मृत्युपत्राची छायांकित प्रत
४. इन्डीमीन्टी बॉन्ड व ताबा पावती नोटरी नं. ९८३ दि. ०४/१०/२०२२
५. टाऊन दर्शन पेपर वर्तमानपत्र दि. ०१/११/२०२२
६. प्रतिज्ञापत्र..

उपरोक्त कागदपत्रान्वये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस करनिरिक्षक यांचे अहवाला करिता सादर.

(लिपीक)

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही संबंध नाही. त्या अनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क्र. 23AI020184400 करिता श्रीम. माया कन्हैयालाल ठाकुर अशी नोंद वर्ष २०२२-२३ पासून करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

कर निरिक्षक

उप कर निर्धारक व संकलक

कर निर्धारक व संकलक

Change of Name R V Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	120105/2022
Date	24/11/22
Sign.	[Signature]



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.,

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र

Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra

Tel No:- २५२५१-२७२०११६ / २२५ Ext. No. २३८ Fax No:- २५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT .3 : 381 : 22

Token No. 41202200019422

Date 24/02/2022

Sr.No 23A1020184400

To,

SMT. MAYA w/o KANAYALAL THAKUR

BK.NO. 546, SHOP NO.1,

ULHASNAGAR- 421002.

Sub : Mutuation of Entry as a Occupier in respect of Property bearing
Sr. No 23/ of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: 02/11/2022

Sir,

Your name has been entered in place of **KANAYALAL S. THAKUR** under **Ward No. 23**
Prop.No **23A1020184400** as a person primarily liable to PrProperty Tax.

The Entry in the assessment book is mutuated on the basis of the following documents.

- | | | |
|--|----------|---------------|
| 1. Copy of sale deed & Index - II Registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased | No.----- | Dt ----- |
| 10. INDEMNITY BOND /CUM POSSESSION\ AFFIDAVIT NOTARY | No. 983 | Dt 04/10/2022 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely TOWN DHARSHAN NEWS | No.----- | Dt 04/11/2022 |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary RELEASE DEED | No. 964 | Dt 03/10/2022 |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any misrepresentation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & Collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation